

नाशिक जिल्हयातील गृह पर्यटन व  
निसर्ग पर्यटन कामास प्रशासकीय  
मान्यता देणेबाबत.

महाराष्ट्र शासन  
आदिवासी विकास विभाग  
शासन निर्णय क्रमांक-पर्यटन -२०१४/प्र.क.९०/का.१७,  
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,  
मंत्रालय, विस्तार भवन, मुंबई-४०० ०३२.  
दिनांक:- ०६ सप्टेंबर, २०१४

वाचा :- संचालक, म.प.वि.म, नाशिक यांचे पत्र क्र.मपविम/ बांधकाम/आ.प्र/मुंबई/ २०१४/१७६,  
दि.३.७.२०१४

**प्रस्तावना :-**

नाशिक जिल्हयातील पर्यटनासाठी वनांचा विकास या लेखाशिर्षाखाली सन २०१४-१५ या आर्थिक वर्षात रु.१०.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्पित करण्यात आला असून त्यापैकी रु.६.०० कोटी इतका निधी अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर उपलब्ध झालेला आहे. सदर निधी खालील नमूद केलेल्या कामांसाठी उपलब्ध करून द्यावयाचा आहे अशी विनंती संचालक, महाराष्ट्र पर्यटन संचालनालय, मुंबई त्यांच्या दि.३.७.२०१४ च्या पत्रान्वये केली आहे. त्यानुसार खालील तक्त्यातील दर्शविलेली सदर करण्यास मंजूर असलेल्या रक्कमेत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

अ.क्र	कामाच्या बाबी	प्र.मा.नुसार व किंमत
१	अंजनेरी ता.त्रयंबकेश्वर, जि.नाशिक येथे पर्यटकांसाठी ट्रेकिंग इन्स्टीट्यूट करिता अतिरिक्त सुविधा पुरविणे	रु. ३,८०,४५,०८०/-
२	अंजनेरी ता.त्रयंबकेश्वर, जि.नाशिक येथे गणपती मंदिर व कार्तिक स्वामी मंदिरांची पुर्नबांधणी करणे	रु. ३९,२४,५१०/-
३	सप्तश्रृंगी गड ता.दिंडोरी, जि.नाशिक येथे विश्रामगृह व चौकीदार निवासस्थान बांधणे	रु. १,४६,३४,५१०/-
एकूण रु.		रु.५,६६,०४,१००/-

## शासन निर्णय :

नाशिक जिल्हयातील गृह पर्यटन व निसर्ग पर्यटन विकास या कामास संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई यांनी त्यांच्या पत्रान्वये प्रस्तावित केल्यानुसार व सदरच्या कामांची अंदाजपत्रके व नकाशे कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), नाशिक यांची तयार केलेली असून त्या अंदाजपत्रकांची अंतिम बाबींची छाननी सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी करून सदर कामास प्रशासकीय मान्यता देण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानुसार वरील तक्त्यातील ३ कामाची एकूण रक्कम रु. ५,६६,०४,१००/- (रु. पाच कोटी सहासष्ट लक्ष चार हजार शंभर फक्त ) यास शासन मान्यता देण्यात येत आहे. सदरची मान्यता ही खालील नमूद केलेल्या अटींच्या अधिन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे.

- १) काम सुरु करण्यापूर्वी नमुना नकाशा, मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशात वास्तुविशारदांकडून मंजूरी घेऊन सुरु करावे.
- २) काम सुरु करण्यापूर्वी जागेच्या मालकी हक्काबाबतची पूर्तता करून घ्यावी.
- ३) ढोबळ स्वरूपात धरण्यात आलेल्या तरतूदीबाबत काम करतेवेळी विस्तृत अंदाजपत्रक करूनच काम हाती घ्यावे.
- ४) मुख्य अभियंता यांची नियमाप्रमाणे मंजूरी घ्यावी.
- ५) प्रत्यक्ष काम करतेवळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र.इएनव्ही २०१३/प्र.क्र.१७७/तां.कं.१, दि.१०.१.२०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करण्यात यावी.
- ६) इतर विभाग/योजनांच्या मंजूर कामामध्ये असलेल्या कामांची या कामामध्ये पुर्नरावृत्ती झाली नसल्याचे खात्री करून घ्यावी.

२. सदर बांधकामाची प्रगती दर्शविणारी डिजीटल छायाचित्रे दर महिन्याच्या १० तारखेपूर्वी tddcamp@gmail.com या Email ID वर शासनास पाठविण्याची जबाबदारी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक व अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांची राहिल.

३. यासाठी होणारा खर्च मागणी क्र टी-५,२४०६, वनीकरण व वन्यजीवन, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना, ०१, वनीकरण, ७९६, जनजाति क्षेत्र उपयोजना (०१) जनजाति क्षेत्र उपयोजनांतर्गत योजना (०१) (०५) पर्यटनासाठी वनांचा विकास करणे (२४०६ ६९४२)

जिल्हास्तर योजना ०२, मजुरी २१, पुरवठा व सामग्री या लेखाशिर्षाखाली सन २०१४-१५ या आर्थिक वर्षातील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.

४. सदर शासन निर्णय, सार्वजनिक बांधकाम विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्र.२१४७/बां, दि.२६.८.२०१४ च्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

५. उपरोक्त नमूद कामांच्या अंदाजपत्रकांची छाननी सार्वजनिक बांधकाम विभागाने केली असून सदरहू कामांना प्रशासकीय मान्यता देण्यास सहकती दर्शविली आहे. सदरहू शासन निर्णय, वित्त विभाग क्र.विअप्र १०.०८/प्र.क्र.७०/२००८/विनियम, दि.१५.५.२००९ मधील भाग पहिला, उपविभाग-पाच अनुक्रमांक-१ नियम १३४ अनुसार प्रशासकीय विभागांना प्रत्यर्पित केलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०९०९१३२९२३०८२४ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( सु. ना. शिंदे )

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- २) मा. राज्यमंत्री (आ.वि.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
- ३) प्रधान सचिव (आ.वि.) यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई-३२.
- ४) प्रधान सचिव , महसूल व वन विभाग (वने), विभाग, मंत्रालय, मुंबई-३२.
- ५) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- ६) आयुक्त, आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक
- ७) अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

- ८) मुख्य अभियंता, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, नाशिक
- ९) मुख्य वास्तुविशारद, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, औरंगाबाद
- १०) संचालक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबई
- ११) महालेखापाल (लेखापरिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
- १२) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर
- १३) जिल्हाधिकारी, नाशिक
- १४) अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नाशिक
- १५) वनसंरक्षक (वन्यजीव), नाशिक यांचे कार्यालय, नाशिक
- १६) कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग (उत्तर), नाशिक
- १७) जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक
- १८) सर्व सह सचिव/ उप सचिव, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- १९) सर्व अवर सचिव/कार्यासन अधिकारी, आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
- २०) आदिवासी विकास विभाग (कार्यासन-६), मंत्रालय, मुंबई
- २१) निवड नस्ती (का.१७)